



Date: 05/09/2024

To, The Department of Corporate Services, **BSE** Limited, Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

Scrip Code - 501314

Sub: Compliance under Regulation 30 of SEBI (LODR) 2015, and 2018 Amendments thereof.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of notices given to shareholders informing about the 51st Annual General Meeting of the Company in accordance with the Regulation 47 of SEBI (LODR), 2015. The notice was published in the following newspapers on 5th September, 2024.

- 1. Financial Express [English Newspaper]
- 2. Mumbai Lakshadweep [Marathi Newspaper]

We hope you will find it in order and request you to take the same on your records.


Thanking You, **Yours Faithfully**


For Prismx Global Ventures Limited

RAVINDRA BHASKAR DESHMUKH Director and CEO (DIN-00290973)











FINANCIAL EXPRESS

EAST COAST RAILWAY

e-Tender Notice No. ETCECONIIIBBS 2024034, Dtd.: 23.08.2024

Name of work: CARRYING OUT FINAL LOCATION SURVEY FOR (I) NEW BG RAILWAY LINE PROJECTS AND (II) DOUBLING/3RD LINE/3RD & 4TH LINE/4TH LINE/5TH LINE/5TH & 6TH LINE/6TH LINE/ FLYOVER RAILWAY LINE PROJECTS AND PREPARATION OF DRAWING/DESIGN FOR TUNNEL AND PREPARATION & SUBMISSION OF EPC TENDER DOCUMENT OVER EAST COAST RAILWAY.

Approx cost of the work: ₹ 3879.88 Lakh. EMD: ₹ 20,89,900/-, Completion period of the work: 24 months.

Tender closing date & time : at 1200 hrs. of 24.09.2024.

No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration.

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website www.ireps.gov.in. The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/ corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS portal. Only registered tenderer/ bidder can participate on e-tendering.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, para 3.1 (additional check list) of Tender form (Second sheet) Annexure-I of chapter 2 of Tender documents, submission of Annexure-B/G & G1 duly verified and signed by Chartered Accountant.

Chief Administrative Officer (Con)/ Bhubaneswar PR-58/CH/24-25

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Promserve

Vile Parle (W), Mobile: 9167778766

Venture Andheri (E)

Phone: 61226000 Anuja Media Andheri (W), Mobile : 9152895703

Bombay Publicity Andheri (W) Mobile: 9870703542

Carl Advertising, Andheri (W), Phone: 6696 3441 / 42.

Gauri Press Communication, Andheri (E), Mobile: 9820069565/ 9820069568

Keyon Publicity Andheri (E.) Phone: 28253077 Mobile: 9920992393

Lokhandwala Advertising, Andheri (W), Phone: 26364274 / 26316960.

Multimedia Informatics Andheri (W), 8286013339

Prime Publicity Services, Andheri (E), Phone: 26839686 / 26830304. Zoyz Creations

Phone: 022-26288794 Mobile: 9833364551/ 9820199918

P. V. Advertisers, Jogeshwari (W) Phone: 26768888

Neha Agency, Goregaon (E) Phone: 2927 5033. Mobile: 9819099563.

Mobile: 9820123000

CSP Goregaon (E) Mobile: 8652400931

Shark Enterprises, Goregaon (\bar{E}) , Phone: 022-26863587

Adresult Services,

Goregaon (E),

Phone: 26852294

Goregaon (W) Phone: 28762157 | 28726291. Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Mobile: 9594969627 Target Media,

Goregaon (E). Mobile: 8692959648/ 9702307711 AD Support Advertising,

Malad(W). Mobile: 9869463650 Bijal Visual Ads., Malad (W),

Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715 Malad (W),

Synergy Advertising.

Phone: 022-28811012

Mobile: 9820489442

Phone: 28891428 / 22811012 Arihant Advertising, Kandivali (W)

Kandivali (W), Phone: 28640221 Mobile: 8779275373

Phone: 28626679

Mobile: 9004992568

Popular Publicity Kandivali (W), Mobile: 9820994485

Kandivali (W), Phone: 28645005 Super Age

Vikson Advertising Agency

Borivali (E) Phone: 42872727 Express Advertising.

Mobile: 9820401077

Borivali (W).

Falcon Multimedia Pvt. Ltd., Borivali (E)

Phone: 2833 7799 / 2833 9977.

Mobile: 9833226463 Jeet Publicity

Nikharge Advertising, Borivali (W). Phone: 28921255

Mobile: 9820006816

Borivali (W).

Sarvodava Borivali (W)

Mobile: 9322210176

Mobile: 9322139909

Mira Road (E) Mobile: 8779657505 Ashansi Advertising & Press Relations,

Mira Road (E),

Ad Plus

Mobile: 9833933502 M.S. Advertising, Bhavander (E).

Phone: 022-28160100

Phone: 022-28114235

Mobile: 9769711727 Sugo Advertising,

Vasai (W), Phone: 7756982329/ 7028565571 Mayuresh Publicity.

Virar (W). Phone: 0250 - 2503913. Mobile: 9923935556

Phone: 022-27461970

Panvel

Plasma Advertising.

Ronak Advertising, Vashi. Phone: 71012345

NIRAJ CEMENT STRUCTURALS LIMITED CIN: L26940MH1998PLC114307

Regd. Off.: Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Chembur (East), Mumbai -400088 Tel: +91 22 66027100, E-mail:cs@niraj.co.in Website:www.niraj.co.in

NOTICE FOR 26TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

5:00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024

NOTICE is hereby given that 26th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, to transact the business as set out in the Notice of 26th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 26th AGM and Annual Report for Financial Year 2023-24 by electronic mode only on September 3, 2024, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to August 30, 2024. The Notice of the 26th AGM and Annual Report for Financial Year 2023-24 can be downloaded from the Company's website at https://niraj.

co.in/annual-report/, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Conclusion of Remote e-voting

Place: Mumbai

Date: September 4, 2024

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company has engaged services of NSDL for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the

resolutions set out in the Notice of 26th AGM. Cut-off date for e-voting Wednesday, September 18, 2024 9:00 a.m. (IST) on Monday, September 23, 2024 Commencement of Remote e-voting

participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions mentioned in the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting, will be eligible to

exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and

The Company has appointed Mr. Abhay J Pal (Membership No. ACS 59534) of M/s. AJP & Associates, Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at https://niraj.co.in/investor/ and on the website of NSDL www.evoting.nsdl.com LIVE WEBCAST OF THE AGM

Members will be able to attend the 26th AGM through VC/OAVM facility provided by NSDL by using their Remote e-voting login credentials and by following the instructions mentioned in the Notice.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Wednesday, September 18, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for Remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 and 1800 22 44 30. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

For Niraj Cement Structurals Limited

By Order of the Board of Directors

Anil Anant Jha Company Secretary & Compliance Officer Membership No. - A66063

JASHJASH ENGINEERING LIMITED

Registered Address: 31, Sector-C, Sanwer Road, Industrial Area, Indore 452015, Madhya Pradesh. India Phone:- 0731-6732700 Email:- info@jashindia.com, Website:- www.jashindia.com

NOTICE

NOTICE OF 50th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of the member of the Company will be held on Thursday, 26th September, 2024, at 11:00 a.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio-Visual Means (OAVM), to transact the business as set out in the Notice dated 8th August, 2024, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, ('the Act"), The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India In connection of the same, kindly note as follows:

Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2023-24:

a) Will be sent to Shareholders by email, whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) and b) Will also be uploaded on the website of the Company at www.jashindia.com, websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in/.

Book Closure & Dividend: The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday. September 20th, 2024 to Thursday, September 26th, 2024 (both days inclusive) for purpose of AGM and payment of Final Dividend as recommended by the Board of Directors @ 72% (Rs. 7.20/-), if approved at the AGM. Manner of registering /updating email addresses/KYC:

 a) Members holding Shares in Physical Form are requested to update the details in prescribed form along with relevant other forms. with the Registrar & Share Transfer Agent so as to receive Annual Report and other communication electronically.

)Members holding Shares in Demat Form are requested to update their E-mail address with their respective Depository Participant so as to receive Annual Report and other communication electronically.

. Manner of casting vote(s) through e-voting:

 a)Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses set out in the Notice of the 50th AGM by electronic means through both remote e-Voting and e-voting at the AGM and Members attending the 50th AGM who have not cast their votes through remote e-voting shall be eligible to vote at the AGM through e-voting. Detailed instructions for VC/DAVM and the process e-voting including the manner in which shareholders holding shares in

dematerialized mode, physical mode and shareholders who have not registered their e-mail addresses are provided in the Notice Remote e-voting period commence on Monday, September 23rd, 2024 (09.00 a.m.) and ends on, Wednesday, September 25th

2024 (5.00 p.m.). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. The result of e-voting would be declared on stipulated under the relevant rules and will also be posted on the Company's website. Members are requested to carefully read all notes set out in the Notice of AGM and in particular, instructions to attend and for

joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

This Notice is being issued for the information and benefit of all the Member of the Company in compliance with applicable circulars of MCA and SEBI. For further information / clarification/ assistance in respect of e-voting and KYC related matters, concern shareholders are requested to contact the Registrar and Transfer Agent of the Company and/ or the Company at below Link Intime India Private Limited

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai, Maharashtra – 400083 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Jash Engineering Ltd CIN: L28910MP1973PLC001226 Sector-C, Sanwer Road, Industrial Area. Indore (M.P.)-452001 Phone: 07316732700 E-mail: info@jashindia.com

For Jash Engineering Limited

Place: Indore Date: 04 September, 2024

Tushar Kharpade Company Secretary & Compliance Officer



LEGAL & RECOVERY DEPARTMENT

SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ EAST, MUMBAI: 400 055. Tel No: 71999975/986/983. PUBLIC NOTICE FOR SALE

RESIDENTIAL PROPERTY FOR SALE ON "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS". (PROPERTY TAKEN OVER UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS &

ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002)				
NAME OF THE BORROWER / MORTGAGOR	OUTSTANDING BALANCE			
1. Mr. Vindheshwari Shantakumar Tiwari,		2,910.54 (Rupees		
2. Mrs. Indu Vindheswari Tiwari,	on 31.08.2 other incid	d Nine Hundred Ten at 2024, together with cor lental expenses with fu ne from 31.08.2024 till	ntractual interest p	est and legál & orevailing from ntire payment
LOCATION AND DETAILS OF THE PROPERTY.	RESERVE PRICE (In Lakhs)	OF	EARNEST MONEY DEPOSIT (In Lakhs)	DATE & TIME OF OPENING THE TENDER & AUCTION
Residential Flat No. 402, on the 4th Floor, admeasuring 819.00 square feet i.e.76.09 Square Meters (Carpet area), in the Building No. 7, known as "Avenue M" in the Society known as "RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY AVENUE M BLDG NO.7 TO BLDG.NO.8 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD" in the project known as "RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY", constructed on the N.A. Land bearing Survey No.5,5B,5D,5F & 5G, lying being and situated at Village DONGARE (Dongarpada) also known as "Village Naringi", Tal Vasai, Dist. Palghar, within the area of Sub-Registrar at Vasai 1 to 6.		20.09.2024 11.00 AM to 1 PM & 2.00 PM to 4.00 PM. AND 04.10.2024 11.00 AM to 1 PM & 2.00 PM to 4.00 PM	7.50	11.10.2024 11.00 AM
TERMS & CONI	DITIONS			

TERMS & CONDITIONS

Saleisstrictlysubjecttotheterms&conditionsincorporated in this advertisement&in the prescribed Tender Form. Further details of the above mentioned properties and Tender Forms can be obtained from the Bank's Corporate office, at the above mentioned address.

Intending bidders should submit **Separate sealed tender** for aforesaid property in the prescribed Tender Form only. The sealed cover should be accompanied with Demand Draft/Pay Order for Rs. 1000/- each being Non-refundable Tender fee & the separate Demand Draft/Pay Order for the Earnest Money Deposit of 10% of the offer amount for the above property drawn on a Scheduled Bank, favouring "SVC Co-operative Bank Limited", payable at Mumbai should be deposited in the 'Tender Box' kept in the Corporate Office at the above address, before 05.30 P.M. on or before 09/10/2024.

Tenders will be opened at the Corporate Office at Vakola as per the schedule given above. The borrowers, respective Tenderers / Guarantors / Owners of the security or their authorised representatives may remain

present at the time of opening of tenders. The Authorized Officer of the Bank would have sole discretion in the manner of conduct of sale including decision with regard to inter-se bidding/negotiations amongst the bidders to realize highest sale value for the property. They are, therefore, advised to remain present themselves or through their duly authorised representative(s). The successful bidder should bear the charge / fee payable for conveyance such as Stamp Duty, Registration fees, incidental expenses, T.D.S. as applicable on the property deal amount etc as applicable. The successful bidder shall also bear all

statutory dues, if any, and also all dues pending like electricity charges, water charges and maintenance charges and for

other services provided, if any. The Bank (Secured Creditor) does not undertake any responsibility to procure any permission/

license etc in respect of the secured assets / immovable/movable properties offered for sale. The Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason and in case all the offers are rejected, either to hold negotiations with any of the tenderers/bidders or to sell the property(s) through private negotiations with any of the tenderers/bidders or other party/parties.

The Borrowers/Guarantors/Mortgagors are hereby put to notice in terms of rule 6(2) and rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 that the Secured / aforementioned Assets would be sold in accordance with this notice in case the amount outstanding as per the demand notice is not fully repaid. Any details with respect to the title/description of the property to be verified by the prospective purchaser as the sale is on "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS"

The property in question is under physical possession of SVC Co-operative Bank Ltd. 10 The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

11 Disputes, if any, shall be within the jurisdiction of **Mumbai** Courts only.

12 Reportedly there are pending Society dues of approximately Rs. 63,000/-, Electricity Charges of Rs. 35,000/- & Property Tax charges of Rs. 12,000/- which will have to be borne by the purchaser of the property.

Date: 04/09/2024

12 The sale notice is also displayed on our website - https://www.svcbank.com/notice-sale. Place: Mumbai

Mr. Rohan Rajiv Pai Senior Manager & Authorised Officer Registered Office: 5D, Kakad House, 5th Floor, A Wing Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai, Maharashtra, 400020.

remains same.

Date: 04.09.2024

Place : Mumbai

MOTILAL OSWAL

E-mail: phcapitalltd@gmail.com; Website: www.phcapital.in, NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting ("AGM") of the Members of ("Company") is scheduled to be held on Friday, 27th September, 2024 at 12.00 Noon (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the Businesses, as set out in the Notice of the AGM.

Motilal Oswal Home Finance Limited

Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah

Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi,

Mumbai - 400025. **Email :-** hfquery@motilaloaswal.com. **CIN Number :-** U65923MH2013PLC248741

Authorised Officer, Motilal Oswal Home Finance Limited

(Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)

CORRIGENDUM

This with reference to our Sale Notice published the Financial Express

(Mumbai) & Dainik Pudhari (Mumbai) Dated 22.08.2024. of our LAN

LXKAL00416-170046162, Borrower: Swapnil Sanjay Jadhav, Sr. No. 14

wherein please read Reserve Price Rs. 9,50,000 instead of Rs. 13,20,444

and EMD: 95,000 instead of Rs. 1,32,044/- other terms and conditions

PH CAPITAL LIMITED

CIN: L74140MH1973PLC016436

Tel: 022-22019473/22019417; **Fax**: 022-22012105,

The Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide their various circulars have permitted the holding of the AGM through VC OAVM, without the physical presence of the Members at a common venue and granted exemption from dispatching physical copies of the Notice of AGM and Annual Reports to the Members. Members participating through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for appointment of Proxies by the Members will not be available since the AGM is being held by VC / OAVM. The Notice of the 51st AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 have

been sent to all members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agents ("RTA")/ Depositories and is also uploaded on website of the Company at http://www.phcapital.in/# under the 'Investors Information' section and the websites of Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and also on the website of the Bigshare Services Private Limited ("Bigshare") at www.ivote.bigshareonline.com.

update their e-mail address with their Depository Participant(s), in case they have not already registered / updated the same. Members who are holding shares in physical form are requested to get their email address registered with the Registrar and Share Transfer Agents (RTA) by sending email at investor@bigshareonline.com. Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through VC / OAVM through the Bigshare e-Voting system. Members may access the same at www.ivote.bigshareonline.com under Members login by using the remote e-Voting credentials. The link for VC / OAVM will be available in Shareholder / Members login where the EVSN of the Company will be displayed.

44 of the Listing Regulations, as amended and MCA Circulars, the Company is providing facility of remote e-Voting as well as the e-Voting at the AGM to its Members in respect of all resolutions set out in the Notice of the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with Bigshare for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC / OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM,

right to vote during such proceedings of the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote again. The detailed instructions of casting the votes through e-Voting is provided in the Notice

who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their

ı	Voting.		
ı	Particulars	Date	
ı	Date of completion of dispatch of Notice	Tuesday, 3 rd September, 2024	
	Date & time of commencement of remote e-Voting	Tuesday, 24th September, 2024 at 09:00 A.M.	
	Date & time of end of remote e-Voting	Thursday, 26th September, 2024 at 05:00 P.M.	
	Cut-off date	Friday, 20 th September, 2024	
	Date of declaration of result	On or before Tuesday, 1st October, 20	

me for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

September, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before as well as voting in the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date should follow

the same procedure of e-Voting as mentioned in the AGM Notice.

facility provided by Bigshare during the AGM. In case you have any grievances connected with e-Voting, please refer the Frequently

By order of Board of Directors P H Capital Limited Place: Mumbai Rikeen Pradip Dalal

Chairman and Whole-time Director Date: 3rd September, 2024 DIN: 01723446



MADHUCON PROJECTS LIMITED

Regd. office: 1-7-70, Jublipura, Khammam-507003, Telangana Corp. Office: Madhucon House, No. 1129/A, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad - 500033, Telangana, Phone: 040-23556001; Fax: 040-23556005. E-Mail: corporate@madhucon.com, Website: www.madhucon.com

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 3.00 P.M. at the Registered Office of the Company situated at 1-7-70, Madhu Complex, Jublipura, Khammam-507003 to transact the business as set out in the Notice convening the AGM. Kindly make it

The Company has engaged the services of KFin Technologies Private

In line with the aforementioned applicable provisions, the Notice of the 34th AGM and the Annual Report FY 2023-24 have been emailed to the members whose email ids are registered with the Depositories or the Company / its Registrar and Transfer Agent, as the case may be. The Annual Report 2023-24 shall also be displayed on the websites of the Company i.e., www.madhucon.com, BSE Limited www.bseindia.com National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and

The Board of Directors of the Company has appointed Mrs. Vendra Madhumita, Practicing Company Secretary, as Scrutinizer to conduct the voting in a fair and transparent manner.

Book Closure:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions if any, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Saturday, 21st September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 34th AGM of the Company.

Remote e-Voting and e-Voting at the AGM:

2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and Regulation 44 of the SEBI (LO&DR) Regulations, 2015 the facility for remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted as per the Notice is being provided by the Company through KFintech. The **cut-off date** for the purpose of determining eligibility of members for e-voting is Friday, 20th September, 2024. The detailed procedure and instructions for remote e-voting are mentioned in the AGM Notice.

24th September 2024 and end at 17:00 hrs. (IST) on Thursday, 26th

Remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be disabled by KFintech upon expiry of

In case of any query and/or grievance, in respect of e-Voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of https:// evoting.kfintech.com or Mr.V Raghu of Kfin Technologies Private Limited, Selenium, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032 or at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 18003094001 for any further clarifications.

> (D. Malla Reddy) Company Secretary



FILATEX INDIA LIMITED

Regd. Office: S. No. 274, Demni Road, Dadra -396 193 (U.T. of Dadra & Nagar Haveli) P+91.0260-2668343 F+91.0260-2668344 Web: filatex.com E-fildadra@filatex.com, CIN: L17119DN1990PLC000091 COMPANY NOTICE

Notice is hereby given that the 34" Annual General Meeting of the Members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 4.00 through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice convening the Meeting which has been sent on 3th September, 2024 only through electronic mode to the Shareholders at their email lds registered with the Company/RTA. The business set out in the Notice shall be transacted only by electronic voting (remote e-voting and electronic voting in AGM). Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made

thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 21" September, 2024 to 27" September, 2024 (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting (AGM). The Members are further informed that the Company has availed the e-voting Services

(remote e-voting as well as e-voting in AGM) from National Securities Depository Limited (NSDL) by logging https://www.evoting.nsdl.com. The remote e-voting period commences on 24" September, 2024 (9:00 AM) and ends on 26" September, 2024 (5:00 PM) and the Members cannot cast their votes beyond the remote e-voting period hrough electronic means. The cut-off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or electronic voting in AGM is 20" September, 2024.

of determining entitlement of the Members for payment of Dividend of Rs. 0.20 (twenty paisa) per share. Payment of the dividend is subject to the approval of the shareholders of the Company in the 34" Annual General Meeting. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 20" September,

2024 may obtain the login ID and password by sending request at evoting@nsdl.com or

The Company has fixed Friday, 20" September, 2024 as the Record Date for the purpose

shares@filatex.com / admin@mcsregistrars.com. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using 'Forgot User Details/Password' option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at 022-48867000. Members, holding shares in physical form and who have not registered their email ids, are requested to contact the Company at email ID: shares@filatex.com Tele phone: 011-26312503 / MCS Share Transfer Agent Limited, our RTA at admin@mcsregistrar.com to get login details for remote e-voting/e-voting AND those holding shares in demat form are

requested to contact their respective Depository Participant (DP), for the aforesaid

purpose, and follow the process advised by Depository Participant. The members who

have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again, A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through electronic means in AGM. The Annual report containing Directors' Report alongwith its Annexure, Management Discussion & Analysis Report and Business Responsibility and Sustainability Report for FY 2023-24 and AGM Notice are available on the Company's website i.e. www.filatex.com and on the NSDL's website i.e. www.evoting.nsdl.com, In case of any queries/grievances, the members may refer the Frequently Asked Questions. (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact NDSL at designated Email ID:

evoting@nsdl.com or may contact to the Company Secretary of the Company (Email Id:

For FILATEX INDIA LIMITED

Place: New Delhi Date: 3" September, 2024

shares@filatex.com/011-26312503).

RAMAN KUMAR JHA COMPANY SECRETARY

PRISMX GLOBAL VENTURES LIMITED CIN: L74110MH1973PLC016243

Regd off: 2nd Floor, Purva Building, Tejpal Scheme Road No. 3, Vile Parle (East), Mumbai 400057 EMAIL ID: infogromo@gmail.com Website: https://kamaiakshifinance.wordpress.com

NOTICE OF THE 51st ANNUAL GENERAL MEETING, E-VOTINGINSTRUCTIONS AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting of Prismx Global Ventures Limited will be held on Friday 27th day of September, 2024 at 04.00 P.M. through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM) to transact the business mentioned in the Notice of AGM dated 02" September, 2024, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020

dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General

Circular No.02/2021 dated January 13,2021 and General Circular No. 02/2022 dated May

2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry

of Corporate Affairs ("MCA"), and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 tated May 12, 2020, SEBI Circular No: SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 2021 and further SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2022/62 dated May 2022 and SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023 ssued by the Securities and Exchange Board of India ('SEBI'). In compliance with the aforementioned circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent only through electronic mode i.e. by email to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August, 2024 and whose email addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agents or their respective Depositories. Members can join and participate in the AGM through

he purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2024 to 27st September, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company

VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation n the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM is provided in the

Notice of the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for

The Notice of the 51" AGM and the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website i.e. https://drive.google.com/file/d/ RSupilTEKJsJErDSfLdjjDxArZ-3J-fD/view?usp=drive_link. on the websites of NSDL

at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09thDecember, 2020 e-voting process will also be enabled for all individual Demat account holders, by way of a single login credentials through their Demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are nereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 51st AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 51" AGM.

The remote e-voting period commences on 24th September, 2024 at 09:00 A.M. and ends on 26th September, 2024 at 05:00P.M. During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the

rom doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again. The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting at the AGM is Friday, 20th September 2024.

resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred

a) Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 20th September 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or support@purvashare.com The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to

the Notice of the 51" AGM. Members, who need assistance for participating in e-AGM

through VC, can contact Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL at

evoting@nsdi.co.in or through telephone on the number: 022-2499 4545. In case of any

queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions

(FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads

Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 / evoting@nsdl.co.in or may contact Ms. Deepali Dhuri, Email 1D: support@purvashare.com Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of

e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice: In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. infogromo@gmail.com RTA's email id i.e. support@purvashare.com.

In case shares are held in Demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. infogromo@gmail.com RTA's email id i.e.

Alternatively Members may send an e-mail request to evoting @nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be. Procedure for joining the AGM through VC / OAVM Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdi.com

by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's

AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in

the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM.

> PRISMX GLOBAL VENTURES LIMITED Ravindra Bhaskar Deshmukh

> > Director and CEO DIN - 00290973



Place: Mumbai

Dated: 03/09/2024

financialexp.epapr.in

In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation

of the AGM. All Members are requested to take note of the following schedule of e-

Voting.		
Particulars	Date	
Date of completion of dispatch of Notice	Tuesday, 3 rd September, 2024	
Date & time of commencement of remote e-Voting	Tuesday, 24th September, 2024 at 09:00 A.M.	
Date & time of end of remote e-Voting	Thursday, 26th September, 2024 at 05:00 P.M.	
Cut-off date	Friday, 20th September, 2024	
Date of declaration of result	On or before Tuesday, 1st October, 2024	
The e-Voting module shall be disabled by the Bigshare after the aforesaid date and time		

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 20th

The Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast the vote again. The Members attending the AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through electronic voting

Asked Questions ("FAQs") available at www.ivote.bigshareonline.com or write an email to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22 and 022-62638338

(CIN: L74210TG1990PLC011114)

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING

convenient to attend the AGM.

Limited (KFintech) for providing e-Voting service facility for this AGM.

KFintechhttps://evoting.kfintech.com

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act

The remote e-voting shall commence at 09:00 hrs. (IST) on Tuesday, September, 2024.

aforesaid period. Members, who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM and the Members, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting during the AGM. Members of the Company who have purchased their shares after dispatch of the notice but before the cut-off date (i.e. 20th September, 2024) may contact KFintech at Tel No. 18003094001 (toll free) to obtain Login ID and Password or send a request to einward.ris@kfintech.com

Date : 03-09-2024 Place: Hyderabad

गुणवंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदानआणि शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनात सहयोग देणाऱ्या संस्थांचा सन्मान



मुंबई, दि.३ ः नवी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा रपर्धांना जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांना थेट मुंबई विभागीय स्तरावर खेळण्याची सुवर्ण संधी लाभलेली आहे. पूर्वी नवी मुंबईतील खेळाडूंना ठाणे जिल्हयामध्ये तालुका स्तरावर प्रथम खेळून ठाणे जिल्हयात विविध तालुक्यामध्ये स्पर्धांचे आयोजन होत असल्याने त्याठिकाणी

जावे लागत असे. त्यामुळे रपर्धांमध्ये नवी मुंबईतील बहूतांश शाळा सहभागी होत

मात्र आता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने नवी महानगरपालिकेस मुंबई स्तरावरील शालेय रपर्धांमध्ये जिल्ह्याचा प्राप्त झाल्याने नवी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा रपर्धांमध्ये शाळांचा सहभाग वाढत जाऊन आज २५० हुन अधिक शाळांचा आणि ४५ हजार हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभत आहे. विशेषत: मुंबई विभागामध्ये राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक खेळणारे खेळाडू हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत या अभिमानाची बाब आहे. या अनुषंगाने खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दृष्टीने देण्याच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याच्या ठरावास मा. महानगरपालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी

PUBLIC NOTICE

दिलेली आहे

Notice is hereby given that MR. ARVIND PUNAMCHAND SHAH was member respect of Flat No.: 902 on 9th Floor, in the building of the society having below mentioned address died or 28/10/2018 1) MRS. TARLINA ARVIND SHAH, 2) SHRI. PIYUSH ARVIND SHAH the legal heir of the said deceased spect of said Flat No.: 902 on 9th Floo accordance with Registered Deed or ransfer dated 13/08/2024 vide No BRL/1/ 12300/2024 by legal Heirs or the basis of Letters of Administration in the High Court of Judicature at Bombay in its Testamentary and Intestate lurisdiction being Petition No. 922 o 2019.

The society hereby invites claims of objections with certified documents from the heir / heirs or other claimants Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: 902 on 9th Floor to 1) MRS. TARLINA ARVIND SHAH. 2) SHRI. PIYUSH ARVIND SHAH, within a period of fifteen days from the date or publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between

5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the decease members in the capital / property of th society in such manner as are provide inder the Bye - Laws of the society

Jawahar Milan Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivaji Chowk, Daftary Road Malad East, Mumbai 400097

ate: 04/09/2024

जाहीर सूचना तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. प्रणव रमेश गेरिया** हे दिवंगत उषा रमेश गेरिया यांचे पुत्र आहेत, ज्या **बालभद्र** नगर सीएचएस लि., शिवसेना गल्ली, जनता नगर रोड, भाईंदर पश्चिम, तालुका आणि जिल्हा ठाणे, ४०११०१ मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. ३५ च्या संदर्भातील सदस्य आणि मालक होत्या आणि त्यांच्याकडे सदर संस्थेद्वारे पारित भाग प्रमाणपत्र क्र. ३५ होते आणि डिस्टिंक्टिव्ह क्र. १७१ ते १७५ धारण करणारे ५ समभाग धारण करत होत्या. सदर दिवंगत उषा रमेश गेरिया यांचे दि. १९.११.२०२३ रोजी **निधन झाले** आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या **विवाहित** मुली म्हणजेच (१) श्रीमती दिप्ती निलेश मेहता, (२) श्रीमती मेघना मिलन झवेरी आणि मुलगा **श्री. प्रणव रमेश गेरिया** हेच केवळ कायदेशीर वारस आहेत. तथापि. (१) श्रीमती दिप्ती निलेश मेहता, (२) श्रीमती मेघना मिलन झवेरी सदर सदिनकेमधील त्यांच्या दिवंगत आईच्या १००% हिश्शामधील त्यांचा १/३ हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध श्री. प्रणव रमेश गेरिया यांना हक्कसोड करारनाम्याद्वारे स्वेच्छेने सोडण्यार

इच्छुक आहेत. जर कोणा व्यक्ती किंवा व्यक्तींचा सदर सदनिका आणि समभागांविरुद्ध वारसा किंवा दाव्याच्या मार्गे कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध असल्यास, त्यांचा दावा पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार याँना १०९ पार्वती स्मृती. राजेश हॉटेल जवळ. स्टेशन रोड. भाईंदर पश्चिम, जिल्हा ठाणे, ४०११०१ येथील माञ्चा कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासन १४ दिवसांच्या आत पाठवावा असे न केल्यास असे मानण्यात येईल की, त्यासंदर्भात कोणाचाही कोणताही दावा नाही आणि कोणताही दावा. जर असल्यास सोडन दिला असे समजण्यात येईल.

भरत एम. शाह ॲडव्होकेट, उच्च न्यायालय

ठिकाण: मुंबई

तारीख: 3 सप्टेंबर, २०२४

ठिकाणः भाईंदर दिनांकः ०३.०९.२०२४

Adarsh Shikshan Mandal's

IDEAL COLLEGE OF PHARMACY & RESEARCH IDEAL Institute Code PH-3238 (NBA Accredited)

Bachelor of Pharmacy (Hindi Linguist Minority Institute)

Approved by PCI New Delhi, Recognized by Govt. of Maharashtra & Affiliated to University of Mumbai Adarsh Vidya Nagari, 21/11, Bhal, Post: - Dwarli, Malang Road, Kalyan (E), Dist: - Thane. Pin: 421306. Ph. No. 7718838222,

Email: principal@icpridealcollege.in, Web: icpridealcollege.in

Direct Second Year Admission Notification 2024-25

Applications are invited from eligible Candidates for admission to 4 years **B. Pharm Course for Vacant Seats after III Round** of Centralized Admission Process of MHCET for Academic Year 2024-25

Candidates should be registered online on http://cetcell.mahacet.org and verified & confirmed the documents at Scrutiny Centre.

Admission Schedule

IIND Round Admission

Issue and Submission of Forms : 04/09/2024 to 06/09/2024 along with document verification

: 07/09/2024 at 12.00 noon Display of Final Merit List Ist Round Admission : 09/09/2024

: 10/09/2024

Application Forms are available at college office @ Rs. 500/- form in cash or in DD in favor of Principal, Ideal College of Pharmacy & Research.

SBFC | SBFC Finance Limited

ोकत कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

र अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि पुरक्षा हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड रुण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. या कार कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी

कोणतेही व्यवहार एसबाएफसी फायनान्स लामटङ च्या शुल्काच्या अधीन असतील.				
कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील		
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रक्कम (रु.)		
१. कल्पना वासु पुजारी	निवासी फ्लॅट क्र.२०६, क्षेत्रफळ ७३.६१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, २रा मजला,	रु.५९,४४,०८०/- (रुपये		
२. वासु गणपा पुजारी	धर्म विहार म्हणून ज्ञात इमारत क्र.बी, जमीन सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.	एकोणसाठ लाख		
दोघांचा पत्ता: एच.क्र.४३४/२/७९/एफ/१, आर.क्र.१,	क्षेत्रफळ ४६० चौ.मी., सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.३, क्षेत्रफळ २०७०	चव्वेचाळीस हजार ऐंशी		
आशिर्वाद नगर, कामतघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-	चौ.मी. आणि सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.४, क्षेत्रफळ १२४० चौ.मी., गाव	फक्त) ३१ ऑगस्ट, २०२४		
४२१३०२.	कामतघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड.	रोजी		
मागणी सूचना दिनांक: ०८ जून, २०२१	ताबा दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२४			
कर्ज क्र.:२६७०००००३१८डीएच पीआर००६९२२९३				

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे

(प्राधिकृत अधिकारी) ठिकाण: ठाणे एसबीएफसी फायनान्स लिमिटेड दिनांक: ०४.०९.२०२४



Signet Industries Limited

CIN: L51900MH1985PLC035202

Regd. Office: Gala no. 02 & 03, Building No. A-2, Gr. Floor, Print World Industrial Complex, Survey no. 15/1, Road, Mankoli Vehele, Village Vehele, Bhiwandi, Thane-421302 W: www.groupsignet.com | E: cspreeti@groupsignet.com | P: 07292352800

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 25th day September, 2024 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate affairs has vide it's Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2022 ("MCA Circulars") and SEBI vide it's Circular Nos. SEBI /HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("SEBI Circulars"), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at common venue. The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Members will be provided with a facility to attend

the AGM through electronic platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The Notice of the AGM along with the Annual report for financial year 2023-24 will be sent electronically only to all those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Transfer Agent. The copies of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members who request for the same. If you have not registered your email address with the Company/Depository

Participant(s) you may please follow below instructions for registering/updating your email addresses: Please send a request providing Folio No. Name of Shareholder (front and back), self-attested copy of PAN Card and self-attested copy of any of Driving License, Holding Election Identity Card, Aadhar Card and Passport to the Company at cspreeti@groupsignet.com/Registrar and Share Transfer Agent at operation@ankitonline.com for registering email address. Demat

Please contact your Depository Participate (DP) and register your email address and bank account details as per process advised by your DP. Members may note that the Notice of 39th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be available on the Company's Website at www.groupsignet.com and website of the Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.com and NSE limited at www.nseindia.com. The Notice of 39th AGM will also be available on the website

of CDSL at www evotinging com The Members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during the AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during the AGM by Members holding shares in Physicals mode and members, who have not registered their email ID with the Company will be provided in the AGM Notice.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

For SIGNET INDUSTRIES LTD

Place: Indore Date: 3rd September, 2024

Sd/-Preeti Singh **Company Secretary**

ACS: -26118



इनस्पायर फिल्म्स लिमिटेड

(आधी इनस्पायर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएनः U७४१२०MH२०१२PLC२२६२०९

पत्ता: १९१, १ला मजला, श्री कामधेनू इस्टेट, माईंडस्पेस, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ फोन +९१ २२ ४००३६१११ | ईमेल: info@inspirefilms.in वेबसाइट: www.inspirefilms.ir

कंपनीच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ-व्हिज्युअल

माध्यमांद्वारे आयोजित केली जाणार आहे त्याची सूचना ही सुचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या(एजीएम), इ–मतदान आणि रेकॉर्ड तारीख संदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या विविध परिपत्रकांच्या तरतृदींचे पालन करून आणि इतर लागू तरतृदी, जर असतील तर, प्रकाशित करण्यात येत आहे.

आम्ही यादारे खालीलप्रमाणे सचित करतो की: कंपनीची १२ वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

रोजी द्पारी ३:०० वाजता (भाप्रवे) वाजता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमची सूचना आणि २०२३–२४ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल (१) सर्व भागधारकांना ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्य नोंदणीकृत आहेत त्यांना इमेलद्वारे पाठवले जाईल आणि (२) कंपनीच्या <u>www.inspirefilms.in</u> वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वर, आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवरदेखील अपलोड केले जातील.

इ-व्होटिंगद्वारे मत(ते) देण्याची पद्धतः अ) भागधारकांना इ-व्होटिंगद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची संधी असेल. आ) डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे इमेल पत्ते नोंदणीकृत केलेले

www.inspirefilms.in या वेबसाइटवर देखील अपलोड केली जाईल. इमेल पत्ता आणि / किंवा इतर केवायसी तपशीलांची नोंदणी / अद्यतन करण्याची पद्धत: अ) ज्या भागधारकांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी त्यांचे इमेल आयडी आणि/किंवा इतर केवायसी तपशील

नाहीत त्यांच्यासाठी इ-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार प्रदान केली जाईल. ही प्रक्रिया कंपनीच्या

नोंदणीकृत किंवा अद्यतनित केलेले नाहीत, त्यांना कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच मां शितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे, एकतर त्याच्या कार्यालयात ४५१, कृष्णा अपरा बिझनेस स्क्रेअर, नेताजी सुभाष प्लेस, पीतमपुरा, दिल्ली - १९००३४ किंवा इमेल: rta@maashitla.com वर आधारभूत कागदपत्रांसह आवश्यक विनंती फॉर्म सबमिट करण्याची विनंती केली जाते. कंपनीच्या <u>www.inspirefilms.in</u> या वेबसाइटवर विविध विनंती फॉर्मचे प्रारूप उपलब्ध आहे. आ) जे शेअरहोल्डर डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत आणि त्यांनी त्यांचे इमेल आयडी आणि/किंवा इतर केवायसी

तपशील नोंटणीकत किंवा अपडेट केलेले नाहीत. त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे इतर कोणत्याही प्रलंबित केवायसी अद्यतनासह नोंदणी / अद्यतनित करण्याची विनंती केली जाते

इ) १० जून, २०२४ च्या सेबी परिपत्रकानुसार, १ एप्रिल, २०२४ पासून, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे कोणतेही केवायसी तपशील उदा. पॅन, संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी पूर्ण केलेली नाही, ते तक्रार नोंदवण्यास किंवा आरटीएकडन कोणत्याही सेवा विनंतीचा लाभ घेण्यास पात्र असतील. इनस्पायर फिल्म्स लिमिटेडसाठी सही / -

रितू वर्मा कंपनी सचिव

आयसीएसआय सदस्यत्व क्र.: अ४१३९७

देशभरात ५२ कोटींहन अधिक वृक्षांचे रोपण

odum:

नवी दिल्ली, दि.३ : देशाने 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशात ५२ कोटींह्न अधिक झांडे लावल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ट्वीटर (एक्स) पोस्टद्वारे माहिती दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'एक पेड माँ के नाम'या मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला होता.

रोडियम रियल्टी लिमिटेड (CIN: L85110MH1993PLC206012)

नोंदणीकृत कार्यालय :६३६, ५०१ एक्स क्यूब, फन रिपब्लिक थिएटरचा समोर, ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३. फोन:०२२-४२३१ ०८०० फॅक्स:०२२-४२३१ ०८५५ वेबसाईट: www.rodium.net

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल(ओएव्हीएम) दारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सचना

ग्दस्यांनी कृपया लक्षात ठेवा की रॉडियम रियल्टी लिमिटेड (कंपनी) ची ३१ वी वार्षिक सर्वसा म्भा (एजीएम) शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता (भाप्रव) व्हिडिअं कॉन्फरन्सिंगद्वारे (तउ) आयोजित केली जाईल. व्हिडिओं कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिअं व्हिज्युअल मीन्स ओएव्हीएम) कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीचे पाल करून त्याखाली तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिकायरमेंट्स), २०१५ सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रव क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २१/२०२ दिनांक १४ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२, परिपत्रक क्रमांव १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि नवीनतम आहे ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंब २०२३ रोजी कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केले (एमसी परिपत्रके) आणि परिपत्रक क्रमांव SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०. परिपत्रक क्रमांव SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्रमांव SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांव SEBI/HO/CFD/CFDPoD2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोर्ज सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केले गेले. एजीएम ठिकाण सभासदांची उपस्थिती. कायद्याच्या कलम ९१ नुसार, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर बुक्र २२ सप्टेंबर २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

संबंधित परिपत्रकांचे पालन करताना, ३१व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवात वित्तीय वर्ष २०२३-२०२४च्या आर्थिक विवरणांसह (वार्षिक अहवाल) फक्त त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविला जाईल ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेर्ब परिपत्रकांनुसार कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेंअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डेपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत. ३१व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्य www.rodium.net या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com या वेबसाइटवर देखील प्रवेश करता येईल

सदस्य फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम सुविधेद्वारे कंपनीच्या ३१ व्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ३१ व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट इलेक्टॉनिक मतदान प्रणालीमध्ये सहभाग होण्याच्या प्रतिती किंवा कंपनीच्या ३१ व्या एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीटारे मतटान करणे ३१ व्या एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केले जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे सभेला उपस्थि राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल. वरील परिपत्रकांनुसार, ३१ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही भौतिव प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत

न्या सदस्यांचा ई-मेल पत्ता आधीच कंपनी/कंपनीच्या आरटीए-कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेर लिमिटेड (कॅमिओ)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटमध्ये नोंदणीकृत आहे, रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगि क्रेडेन्शियल तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जातील. कृपया लक्षात ठेवा की कंपनीच्य ३१व्या एजीएममध्ये व्हीसी[ँ]/ओएव्हीएम द्वारे भाग घेण्यासाठी आणि ३१व्या एजीएम दरम्या ठरावांवर ई-मतदान करण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल आवश्यक आहेत

ज्या सदस्यांनी अद्याप कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेल नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी ३१व्या एजीएची सूचना, वार्षिक अहवाल आणि/किंवा सामील होण्यासाठी लॉगिन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ई–मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी खाल नमूद केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ३१व्या एजीए, ई-व्होटिंगसह प्रक्रियेचे अनुसरण करावे

	त्यांचा ई-मेल आयडी/मोबाइल नंबर नोंदवण्यासाठी https://investors.cameoindia.com ला भेट देण्याची विनंती केली जाते; किंवा कंपनीला फोलिओ नंबर, मोबाईल क्र. आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत संलग्न करा cs@rodium.net वर किंवा investor@cameoindia.com वर कंपनी कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड (कॅमिओ) च्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला लिहा.
डीमॅट	डीपीने सचविलेल्या प्रक्रियेनसार त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेट (डीपी)

सोबत त्यांचा ईमेल पत्ता/मोबाइल नंबर नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली

कंपनी सभासदांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई–व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच वापर करून मतदानाचा हक बजावण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. सदस्यांन ३१व्या एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्याची संधी देखील दिली जाईल ३१व्या एजीएमची सुचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यांवर लागु कायद्यानुसार योग वेळी पाठवली जाईल रॉडियम रियल्टी लिमिटेड सार्ट

दीपक छेड DIN: 00419447

KIDUJA INDIA LIMITED CIN: L72200MH1985PLC038019

Registered Office: 127-B, Mittal Tower, Nariman Point, MUMBAI – 400 021
Tel: (+91-22) 40022100 | Email: kiduja.info@gmail.com | Web Site: www.kiduja.com NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

AND E-VOTING INFORMATION

This is hereby informed that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of KIDUJA INDIA LIMITED is scheduled to be held on Thursday, September 26, 2024 at 10:00 a.m. (IST) at Conference Hall, 18th floor, 'C' wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021 to transact the business as set out in the Notice of AGM only through e- voting facility. Notice of AGM along with Annual Report has been sent only through electronic mode in accordance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-OD-2/P/ CIR/2023/167 dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/66 dated Most N GMD1/GH7/P2020/74 dated may 12, 2020, GH2daf NO. SEB/H0/GFD/GMD2/GH7/P2021/ 11 dated January 15, 2021 Circular No. SEB/H0/CFD/CMD2/GH7/C022/ 62 dated May 13, 2022 and Circular No. SEB/H0/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, in relation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SER Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 – Covid-19 pandemic collectively referred to as "SEBI Circulars"), on Friday, August 23, 2024 to the Members whose e-mail ids are registered with the Company/ Depositories/Registrar and Share Transfe Agent ('R&TA'). The same shall also be available on the website of the Company at https://www.kiduja.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at

Electronic copies of all the documents referred to in the Notice of the AGM shall be made available for inspection electronically without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of 38th AGM. Members seeking to inspectsuch documents can send an email to kiduja.info@gmail.com.

Instruction for Remote e-voting prior to the AGM, e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting and voting at AGM has been mentioned in the notes to the Notice of the AGM.

Login credential and password details are emailed to the Members at their registered

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during the AGM) you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at

evolting@nsdl.co.in.
per the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the Notice of the AGM
and Annual Report will be sent to the Members. Members who have not registered their email address were requested to follow the process mentioned below for registering their e-Mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronica

and to receive login ID and password for e-voting: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back). PAN (self-attested scanned

copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to kiduja.info@gmail.com.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account

statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to kiduja.info@gmail.com.

Please note that the registration of email address through this process is on temporary basis only up to the AGM for limited purpose for receiving the Notice of AGM and login ID and password for e-voting. For permanent registering/validating/updating of e-mail address, please contact R&TA, M/s. Link Intime India Private Limited, in case shares held in physical mode or your Denositron Participants in case shares are held in pletroin mode.

mode, or your Depository Participants, in case shares are held in electronic mode If the Member is already registered with NSDL e-voting platform, then he can use his existing password for logging in.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e Thursday, August 19, 2024, may obtain the login ID and password by sending a reques at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed there under and pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Thursday September 26, 2024 (both days inclusive).

Pursuant to MCA Circulars and SEBI Circulars referred above read with Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules

2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to all its Members to cast their vote on all resolutions to set forth in the Notice of the AGM by electronic means (e-voting). The Company has engaged NSDL to provide platform for e voting facility for 38 th AGM. Details of e-voting Schedule are as under:

The cut-off date for the purpose of e-voting: Thursday, September 19, 2024
Date of completion of dispatch of notice: Tuesday, September 03, 2024

Date & time of commencement of e-voting: Monday, September 23, 2024 at 09:00 a.m. (IST) Date & time of end of e-voting: Wednesday, September 25, 2024 at 05:00 p.m. (IST)

Attention is invited to all the shareholders that: Remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024. The remote e-voting module shall be blocked/disabled for voting

A Member may participate in the General Meeting even after exercising his right to

vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again;
The Company shall also be providing the e-voting facility during AGM for those Members
who are attending the AGM and have not voted through remote e-voting. Once vote on
a resolution is cast by the Members through e- voting, the Members shall not be

allowed to change it: and Member, as on the cut-off date i.e. Thursday. September 19, 2024 shall only be entitled Method, 35 of the Carcini date i.e. Third say, 38 periode 19, 2024 shallonly be entitled for availing the Remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 38th AGM or, as the case may be, during the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice for vote

For KIDUJA INDIA LIMITED Ashish D. Jaipuria

Chairman & Managing Director DIN: 00025537

LASA लासा सुपरजेनेरीक्स लिमिटेड

सीआयएन: L24233MH2016PLC274202 **ोंदणीकृत कार्यालय :** प्लॉटक्र. सी-४, सी- / एमआयडीसी लोटे परशूराम इंडस्ट्रियल एरिया, ता. खेड रत्नागिरी, खेड, महाराष्ट्र, भारत - ४१५७२२

दूरध्वनी +९१ ९८१९५५७५८९, वेबसाइट: <u>www.lasabals.com</u> , ई-मेल: <u>cs@lasalabs.co</u>r

०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

नूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा,२०१३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरे मकाज मंत्रालय('एमसीए') द्वारे जारी सर्वसाधारइ परिपत्रक क्र. /२०२२, दि. ०५.०५.२०२२ सहवाचन भारतीय परितभृती विनिमय मंडळाद्वार जारी परिपत्नक क्र. सेबी (एजओ/सीएफडी/सीएमडीर) सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०५ तसेच एमसीए व सेबी यांच्याद्वारे यासंदर्भात जारी अन्य परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत लासा सुपरजेनेरीक्स लिमिटेडची ०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी स. ९.३० वा. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजि

या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा रजिस्ट्रार व ट्रान्सफरएजंट (रजिस्ट्रार - आरटीए) डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) ांच्याकडे नोंटवलेले असतील अशा सभामरांना कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३ -२४ करिताच्या वार्षिक अद्रवालास ने का प्रतिपार क्यांति क्यांति प्राचना किया । विचान क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति स् इत इत्या एवीएम आयोजित करणारी सुचना इतंत्रदृत्तिक स्वस्पत पाठवण्यात आली आहे. तसेच ९ व्या वार्षिक इतंत्रसाधारणसभेची सुचना कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक क्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>https://www.bseindia.com</u> व <u>https://www.nseindia.cor</u> रही उपलब्ध आहेत

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सर्व सभासदांनी त्यांचा पॅन, केवायसी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, बैंक मॅन्डेट आदी अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार सभासदांनी त्यांचा ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन नंबर व अन्य केवायसी तपशील आयएसआर - १ च्या माध्यमातून कंपनी (भागभांडवल व डिबेंचर्स) नियम, २०१४ च्या नियम १९ (१) जनावता (संसार) व्यवस्थाता २ मधुन घोषणा पर्यावाकारित को प्रसाद १२ इतो व सेवी परिपत्रक दि.०३.११.२०७५ नुसार नामांकनाकरिता, आयरस्त्रा ३ मधुन घोषणा पर्यावाकारित को एसएच १३ द्वारे व सेवी परिपत्रक दि.०३.११.२०७५ नुसार धारकाद्वारे नामांकन रह करणे – बदलण्याकारिता फॉर्म एसएच १४ च्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. सद फॉर्म कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर उपलब्ध आहे

कंपनी आपल्या सभासदांना ९ व्या एजीएमच्यासूचनेत विहित विषयांवर आपली मते दूरस्थ स्वरूपात तसेच एजीएम दरम्य देता येण्याकरिता सीडीएसएलची ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया ९ व्या रजीएममध्ये आहे

नियम, कायदे व एमसीए परिपत्रकानसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे

- दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा. प्र. वे.) समाप्त होईल. गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा. प्र. वे.) पश्चात इलेक्टॉनिक माध्यमातून दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल.
- ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठीची पात्रता अर्हतानिश्चितीची निर्धारित अंतिम तारीख शुक्रवार, दि. २०.०९.२०२४ रोज
- एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यां पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही;
- व्हीसी ओएव्हीएम द्वारे सभेस उपस्थित असलेले व ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मत दिलेले नसेल ते सभ एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर रजिस्टर शनिवार, दि.२१.०९.२०२४ ते शुक्रवार, दि. २७.०९.२०२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील
- ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने मे. श्रावण असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने शेअर्स संपादित केलेले असतील तर ते ९ च्यासूचनेत विहित प्रक्रियेचे पारान करून लोग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. सदर तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर उपलब्ध आहे. तुम्हाला तुमचा लॉग इन व पासवर्ड प्राप्त करण्यात अडचणी येत असल्यास तुम्ही तुमचा डीमॅट खाते क्रमांक, फोलिओ क्रमांक, पॅन, तुमचे नाव व तुमचा नोंट्णीकृत पत्ता नमूद करून
- helpdesk.evoting@cdsIndia.com येथे विनंती पाठवू शकता ई-मतदान (दोन्ही एजीएमपूर्वी व एजीएमच्या बेळी मतदान) प्रक्रिया व स्वरूपाकरिता तसेच व्हीसी - ओएव्हीएम द्वां एजीएममध्ये उपस्रिधेयत राहण्याकरिता सभासदांनी एजीएम आयोजित करणाऱ्यासूचनेत विहित निर्देशांचे पालन करावे व दूस्थ ई-मतदानासंदर्भात काही शंका असल्यास, सभासदांनी <u>www.evoling@cdslindia.com</u> च्य help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे neip seculori पर उपलब्ध सनास्वकारमाथा Frequentity Askeu Quesiloris (FAQS) र सनास्वकारमाथ e-voting user manual वाचाचे किंवा तुम्हीं <u>helpdesk evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेल लिंह् शक्त किंवा टोल फ्री क्र. १८००२२५५३३ वर संपर्क साधू शकता किंवा कंपनीचे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी यांन
- cs@lasalabs.com येथे ई-मेल लिह् शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासंदर्भातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट्र इलक्ट्रांगक माध्यमातून नतदानातदमाताल तव प्रकारा त. एकरा द्वव्या, वास्ठ व्यवस्थायक (बाडाएसरएल), सहरा हिपाँब्रिटरी सहिंदेसरा इंडिया) विसेटेड, ए विंग, २५ वा मजला, प्रेयंग म्युच्युरेक्स, मफतलाल सिक कम्पांड्ड्स, ना म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई –४०० ०१३ येथे पाउच् शकता किंवा <u>helpdesk.evoling@cdslindia.</u> com येथे ई-मेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्र. १८०० २१ ०९९११ वर संपर्कसाधू शकता

मित्ती जैन कंपनी सचिव

प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन : L74110MH1973PLC016243 गोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, पूर्वा बिल्डिंग, तेजपाल स्कीम रस्ता करांक ३, विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ इमेल आयडी : infogromo@gmail.com संकेतस्थळ : https://kamalakshifinance.wordpress.com

५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि बुक क्लोजर सूचना

याद्वार कळविण्यात येते की, प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("एजीएम") शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ४,०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना दिनांकीत २ सप्टेंबर २०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विषयांत्रुष, विहडीओ कॉन्फरिसंग ("व्हीसी"))अन्य मान्यताप्राप्त दुक्काय्य माध्यमे ("ऑप्टेडीएम") यांच्या माध्यान्तृत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ ("काट्यों मधील आवश्यक त्या तरसुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांव १४/ २०२०दितांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पो रेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (''एमसीए परिपत्रके'') आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२०, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/ र्गिएमही२/सीआवआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपत्रक कमांक सेबी/एचओ सीएकडी/सीएमडी/सीआवआर/१०२४/६२ दिनांकीत १३ में २०२२ आणि सेवी/इन्छिली/डीडीएचएस/डीडीएचएस आएएसीपीओडी १/पी/सीआवआर/१०२३/६० दिनांकीत १३ में २०२२ आणि सेवी/इन्छिली/डीडीएचएस,डीडीएचएस आएएसीपीओडी १/पी/सीआवआर/२०२३/००१ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ चे सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ

इंडिया (''सेबी'') यांनी जारी केले आहे त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे बरील प्रमाणे विस्ताराने नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांना अनुसरून, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डिपॉझिटरी) यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सभासद नोंद पुस्तिका तसेच गभार्थी मालकांच्या यादीत शुक्रवार दिनांक ऑगस्ट २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत किंवा ज्यांचे ई-मेल तपशील कंपनीचे रिजिस्ता आणि शोआ ट्रान्सफ एज्ट्स तसेच त्याचे सर्वचित्र डिपॉडिस्टींग वाच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासता. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, आणि वितीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातू. ाठविण्यात येणार आहे. आहे. सभासट वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिटीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यतापा दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून सहमाग घेड गांच्याता त्यांचिक सर्वसाधारण समेत सहमागी होण्यांच् पुक्रशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून सहमाग घेड गांच्याता. वार्षिक सर्वसाधारण समेत सहमागी होण्यांच् प्रक्रिया तसेच दुस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्यांची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दस्या ई-मतदान पद्धतीच्या माध्यमात्न मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत टेण्यात आलेल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यतप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्य गतुन सहभाग घेतलेल्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

.१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ २९ ज्या भाषक चन्दासारण समया तूचना जाण गायाच २ २०२३-२५ कारामाच चापक अठवाण करनाच सकारच्या येथे तसेच तसेच स्टोक एक्सचेच यांचे सकेतस्यळ बीएसई लिमिटेड यांचे सकेतस्यळ <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evotin.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रम्भ्थ र्द–मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीचा तपशील

. हेपनी कायटा २०१२ कल्प १०८ प्रशील तरतटी तसेच त्यासह ताचा कंपनीज (प्रॅनेज्वेंट औंट प्रॅटपिनिस्टेशन) निया कराना काच्या २०१३ कराना २०० नयाना (रापुता एक्य प्राचित वाद्या करानाच्या नगजमः अञ्च एकामानस्ट्राना) गर्वस् २०१४ चा निवम २०, बेळोबेळी सुधारित, कंपनीज (मैनजमेंट औंड एंड्रॉमिनस्ट्रीशन) सुधारण निवम २०१५, आणि किस्टिंग रेखुलेशन्स निवम ४४ तसेच सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/२४३ रेपुरासेन निष्यों के अपनि पांचा निप्यानिक क्रियों के ब्याग्रिक्या (स्विध्याती स्विध्याती स्विध्याती स्विध्याती हिनांकीत ९ डिसेंबर २०२० वे सूचिबद्ध कंप्यांनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थान आहे कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीर/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांकीत ९ डिसेंबर ०२० च्या अनसार ई-मतदान प्रक्रिया सर्व वैयक्तिक डिमॅट समभागधारकांसाठी एकल लॉग इन क्रेडेन्शियल्सच्या साहाय्यान रुपर अ अनुसार : नाराधान प्राप्तभा तथ प्रपायक ।उन्हें तमना पाराधानाता , एक्सर रामा ३ फ्राडायाराच्या साराधाना त्यांच्या डिमेर खाते तसेस संबंधित हिपांडिसरी पार्टीसिपरस यांच्या माध्यमात् कार्यन्ति करण्यात वेषणा आहे ई-मत्ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ५ त्र्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर केवळ इलेक्ट्रानिक मतदानाच्या मध्यमातू मार्याकाज येण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा तपशील ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत टेण्यात

दूस्थ ई-मतदान कालावधीला २४ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया २६ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संघ्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल.या कालावधीत भासदांना ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे. त्यानंतर ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच नवाराचा हुन क्याचारा पार्च क्या हुन हुन्य ने पार्चा ज्याचा जनार करणात सामा क्याचा पार्च करणात सामान विकास तरा तदानाचा हुन बजावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे समाम्राद वार्षिक वसाधारण समेच्या दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर ई-मतदान पद्धतीने मतदानाचा इक बजाव शकतील ज्या सभामदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पदतीचा अवलंब करून ्या प्रस्ति प्रकार के प्रकार का अगरपाया नाम्य विषयायाच्या वर्माय्या पूरा दूरस्य इन्मतदानं पद्धवाचा अवतंब केरू मददानाचा हक्ष बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थत राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्या द्वारे होणाऱ्या मतदानासाठी सभासदांर्च . गत्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ ही तारीख निर्धारित करण्यात

र) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणेचच शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>support@purvashare.com</u> या पत्थावर विनंती करून दूस्थ ई-मतदानासाठी आवश्यक असलेले युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

बी) दरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातुन मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या टरम्यान होणारे तत्वान यांच्या प्रक्रियेचा तपशील ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेला आहे. असे सभासद ज्यांना ग़र्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी सहकार्याची आवश्यकत आहे, त्यांनी श्री सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२ – २४९९ ४५४५ येथे संपर्क साधावा. ई–मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्बड क्रेश्वन्सचा किंवा सभासदांकरिता उपलब्ध असलेल्या ई-मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री क्रमांक १८०० - १०२० - १९० किंवा १८००-२२-४४-३० येथे संपर्क साधू ाकतात किंवा evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती दीपाली ध्री, ई-मेल आयडी : support@ ashare.com या पत्त्यावर संपर्क साध् शकतात

गुजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी ज्या सभासदांनी डिपॉझिटरीज च्याकडे अद्याप केलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर ई-मतदानासा गवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी करण्यासाठी :

सी) समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली वयंसाक्षांकीत प्रत) **ई-मेलच्या माध्यमातन कंपनी** यांच्याकडे infogromo@gmail.com/ आरटीए यांचा ई-मेल तपशील

डी) समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी बेनिफिशिअरी आयडी), नाव, एकत्रित अकाउंट स्टेटमॅटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) **ई–मेलच्या माध्यमात** च्याकडे infogromo@gmail.com/ आरटीए यांचा ई-मेल तपशील support@purvashare.com र

ई) त्याच प्रमाणे सभासद युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी मुद्दा क्रमांक (ए) आणि मुद्दा क्रमांक (बी) मध्ये नमूट

नुसार आपले तपशील <u>evotingnsdl.co.in</u> येथे पाठवू शकतात ार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होण्याची प्रक्रिय

भासद वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे आपले -ह-मतदान लॉग इन क्रेडेन्शियल्सचा वापर करून तसेच कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एतएछ चा पर्याय निवड्न ननादान (भार के क्रांजियल्या पार करने पार्च करने वाचा प्राचक त्रचतावाण तमसाठ (शेर्छ) या स्थाप निष्णु इसार्ग हों के सहतता, वार्षिक संस्पाधाण सभेन व्हीसी/ऑएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होण्याची प्रक्रिया वार्षिव र्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आलेली आहे.

भासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या (जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नावधाना जानाहा जनका चा का त्याना यात्रक वचताबारण तमन्या पूचना नमूर करात्र्या (जी इत्तरहूनाक माध्यमात्रु दविष्यात येत आहे) सर्व नार्योक्ताचे काळजीपूर्वक वाचन करात्रे आणि विज्ञेषत वार्षिक सर्वसाधार समेर सहमा एषासाठी सूचना तसेच दूरस्य ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेच दर्भातील तपशिलाची काळजीपर्वक वाचन करावे.

पिद्यमण्डम ग्लोबल व्हेंचर्म लिमिटेड करित

रवींद्र भास्कर देशमुख संचालक आणि मुख्य कार्यकारी अधीकारी डीआयएन : ००२९०९७३

Date: September 03, 2024